

नवी मुंबई महानगरपालिका
महापालिका सर्वसाधारण सभा

महानगरपालिकेच्या शुक्रवार, दिनांक 30/06/2017 रोजी भरलेल्या (मुळ सभा 19 मे 2017) माहे जून महिन्याच्या सर्वसाधारण तहकूब सभेत मंजूर/नामंजूर इ. ठरावाची माहिती संक्षिप्त आणि मसुदा स्वरूपात खालीलप्रमाणे आहे. :-

| | |
|---|--|
| विषय क्र. 04. दिनांक 19 मे 2017 | नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत तबेल्यांचे नियंत्रण व नियमन करणेबाबत. आरोग्य परिरक्षण व वैद्यकिय सहाय्य समितीचा, दिनांक 12 एप्रिल 2017 रोजीचा ठराव क्र. 2 व विधी समितीचा, दिनांक 25 एप्रिल 2017 रोजीचा ठराव क्र. 2 :- "संदर्भ:- आयुक्तांचे दिनांक 23 डिसेंबर 2016 चे पत्र नमुंमपा/आरोग्य/7872/2016. |
| ठराव क्र. 1833. दिनांक 30 जून 2017 | "प्रस्तुत विषय सभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने मागे घेण्यात यावा." |
| निर्णय - | मागे घेतला |
| विषय क्र. 05. दिनांक 19 मे 2017 | परिवहन समितीचा, दिनांक 15 एप्रिल 2017 चा ठराव क्र. 03 :- "संदर्भ :- परिवहन व्यवस्थापक यांचे दि.05/04/2017 चे पत्र जा.क्र.नमुंमपा/परि/प्रशा/318/2017. "महानगरपालिकेला अशी शिफारस करण्यांत यावी की, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे स्वतःचे सेवा भरती नियम नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीकोनातून परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे सेवाभरती नियम, इतर परिवहन उपक्रमाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या सेवा भरती नियमांचा विचार करून तयार करण्यात आले आहेत, मात्र, परिवहन उपक्रमाच्या 400 बसेसच्या आस्थापनेकरिता निर्माण केलेल्या पदांच्या सेवा भरती नियमांचा मा. परिवहन समितीने केलेल्या शिफारसीसह सुधारणा करण्यास, आणि प्रस्तावात नमुद करण्यात आलेल्या बाबींसह सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी." |
| ठराव क्र. 1834. दिनांक 30 जून 2017 | "नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे स्वतःचे सेवा भरती नियम नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीकोनातून परिवहन उपक्रमाच्या आस्थापनेकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे सेवाभरती नियम, इतर परिवहन उपक्रमाच्या तसेच महाराष्ट्र शासनाच्या सेवा भरती नियमांचा विचार करून तयार करण्यात आले आहेत, मात्र, परिवहन उपक्रमाच्या 400 बसेसच्या आस्थापनेकरिता निर्माण केलेल्या पदांच्या सेवा भरती नियमांचा मा. परिवहन समितीने आणि महासभेने केलेल्या शिफारसीसह सुधारणा सदर प्रस्तावातील कार्यालय अधीक्षक या पदाची नियुक्तीची पध्दत 50 टक्के सरळसेवा व 50 टक्के पदोन्नतीने भरती याऐवजी 100 टक्के पदोन्नतीने नियुक्ती |

करणे, लघुलेखक मराठी (निम्नश्रेणी) या पदाचे 01 पद याऐवजी 02 पदे निर्माण करून 50 टक्के सरळसेवा व 50 टक्के पदोन्नती, वरिष्ठ लिपिक या पदाची 50 टक्के सरळसेवा भरती व 50 टक्के पदोन्नतीने याऐवजी 100 टक्के पदोन्नतीने नियुक्ती करणे, कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक 25 टक्के पदोन्नती व 75 टक्के सरळसेवा, उपलेखापाल/ कोषाधिकारी या पदाची 75 टक्के पदोन्नती व 25 टक्के सरळसेवा, मॅकेनिक दर्जा-2 या पदाची 50 टक्के पदोन्नती व 50 टक्के सरळसेवा, वाहनचालक (हलके) या पदाची 50 टक्के पदोन्नती व 50 टक्के सरळसेवा अशी सुधारणा करण्यास, प्रस्तावात नमुद करण्यात आलेल्या बाबींसह सुचविल्याप्रमाणे, मंजूरी देण्यात यावी."

निर्णय -

उपसुचनासह सर्वानुमते मंजूर

सही/-
(चित्रा बाविस्कर)
महानगरपालिका सचिव,
नवी मुंबई महानगरपालिका.